

---

## ॥ भिल्लाचा पोर ॥

---

कवि: गोपीनाथ

उंच उंच डोंगर भवतीं। चढले नील नभांत  
भिरभिर वारा व्यापुनियां। टाकी सारा प्रांत. १

तरुवेलींनीं फुललेल्या। त्या खोन्यांत सुरेख  
झुळझुळ वाहे निझ्ञरिणी। स्फटिकावाणी एक. २

तोंच कुणी चपळाईनें। डोंगर वेंधुन थोर  
करवंदें विकण्यासाठीं। ये भिल्लाचा पोर. ३

शाळिग्रामासम काळा। देह कसा घोटींव  
तेजदार नागावाणी। दिसे कोवळा जीव. ४

स्वच्छ गोल डोळ्यांत नसे। भीतीचा लवलेश  
साधा भोळा भाव मुखीं। आणि दिसे आवेश. ५

ओठ चिमुकले विलग जरा। होती मधुन मधून  
शुभ्र हिरकण्यासम दिसती। दंत किती शोभून. ६

एक करीं घेउनि परशू। दुसऱ्या हातीं द्वोण  
” करवंदें घ्या करवंदें”। सांगतसे गर्जून. ७

असेल याची पर्णकुटी। जवळच रम्य निवान्त  
मातापितरांसह तेथें। रहात हा सौख्यांत. ८

स्वातंत्र्याचा खराखुरा। शाहिर आहे हाच  
नागरवस्तीचा नाहीं। या जीवाला जाच. ९

पक्ष्यांचीं ऐकत गाणीं। देत तयांना ताल  
हिंडावें रानोरानीं। आनंदांत खुशाल. १०

घाट सोडुनी कधींच ये। गाडी निघुनी दूर  
परि न हले डोळ्यांपुढुनी। तो भिल्लाचा पोर. ११

---

वाक्सुधा